

जनजाती शेत्र उपयोजना/जनजाती शेत्रासाहुरील उपयोजना

जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर
झालेल्या तरतुदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निगंय क्रमांक : आगटोआर-२००८/गुओआर-८२/प्र.क्र.१३२/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २१ ऑगस्ट, २००८

वाचा: १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १००८/ प्र.क्र. १३२/२००८/अर्थसंकल्प-३,

दिनांक ५, ऑगस्ट २००८.

२) आदिवासी विकास विभाग, शासन निगंय क्र. बोयुडी-२००८/प्र.क्र.४६/का.७,

दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

शासन निगंय :- आदिवासी उपयोजने अंतर्गत नवीनीकृत तालुका त्रांबकेश्वर येथील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्रांबकेश्वर येथे ऑगस्ट, २००८ पासून सुरु करण्यासाठी पात्रसाळी अधिवेशन २००८-०९, मध्ये रु.१०७.२३ लक्ष इतक्या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव सात्र करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होल्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला तरतुदी वितरणाचा आदेश प्रस्तावनेतोल अ.क्र. २ येथे दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आला असून या योजनेच्या तरतुदी खर्च करण्यासाठी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.


२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन आर्थिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र आर्थिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाभारण भाग-४ दि. ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पाच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतोल अ.क्र. २ येथील दि. ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शती तसेच अ.क्र.१ येथील शासन निर्णयाच्या अधिन राहून बाब क्र. २४९ मध्ये नमुद केलेला रु. ३९२.५४ लक्ष इतक्या निधीपेकी रु.१०७.२३ लक्ष (रुपये एक कोटी सात लक्ष तेवोस हजार फक्त) इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधिताना वितरीत करावा. सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे वरील नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. सदरचा निधी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कॅश फलो प्रभाणे मार्च, २००९ पर्यंत खर्च करण्यात यावा. यंत्र सामुद्रीची खरेदी डी.जी.ई.टी., नवी दिल्ली यांच्या मानकानुसार व शासनाच्या विहित पद्धतीने करावी. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत अभ्यासक्रमांमध्ये ७५% अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा या अटीवर मान्यता देण्यात येत आहे.

३. लाल क्रमांक २४९ पर होणास खाली "सामग्री क्र.टि-५ मुख्य लेखांशाष २२३०- कामाचार व संजाचोजन-पचवा! एक योजनातर्गत योजना -०३-प्रांशुषण-१९६८-जनजाती क्षेत्र दगडीलना -०१)- जनजाती क्षेत्र उपयोजनातर्गत योजना-राज्य योजनातर्गत योजना-(०१)(०१) ओळोरिक प्रशिक्षण संस्था-आदिवासी भागातील ओळोरिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार (२२३० ०७६४) ०१, वेतन-१३, कार्यालयीन खर्च -२१, सामग्री व पुरवठा -५२, यंत्र व सामुदी व साधनसामग्री " या लेखांशिषांखाली दाखवावा. या निधीच्या खर्चाबित्ताचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व या विभागास पाठवावा.

४. सदूर शासन निणीय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भे क्र.४००/२०७८/व्हाय-५ दिनांक २७.६.२००८ अन्वये निर्गमित करायात येत आहे.

५. सदूर शासन निणीय महाराष्ट्र शासनाच्या वेळसाइटवर उपलब्ध करून दागवात आला असून, त्याचा संगणक संकेताक क्रमांक २००८०८२६१४५९४००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अमोल शिंगाडे)

कायोसन अधिकारी

प्रति,

मासाचिव, लक्ष्य व तत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

जिल्हा कोळागार अधिकारी, नाशिक, नंदुबार, जुळगाव, अहमदनगर, पुणे, अभयवती, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ठाणे, नाशिक

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल (लेखापरिका), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुशेषवता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यव-५) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कायोसन अधिकारी, का. १७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का. १२.